

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल,  
मुंढेगांव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक ऐवजी  
"एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल पेठ  
रोड, नाशिक" असा बदल होणेबाबत....

### महाराष्ट्र शासन

#### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : एकलव्य-२००९/प्र.क्र.२२९/का.१३

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.

दिनांक :- २१ नोव्हेंबर, २००९.

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.शाआशा-१०००/प्र.क्र.४८/  
का.१३, दिनांक ११ सप्टेंबर, २०००.  
२) सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी तथा आयुक्त,  
आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. स्कूल-२००९/प्र.क्र.१४५/  
का.६(७), दिनांक ३० जून, २००९.

**प्रस्तावना :-** सन २०००-०१ या शैक्षणिक वर्षापासून शासन निर्णय, आदिवासी विकास  
विभाग क्रमांक : शाआशा-१०००/प्र.क्र.४९/का.१३, दिनांक ११.९.२००० अन्वये खालील  
ठिकाणी एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल या नावाने निवासी शाळा सुरु करण्यात  
आल्या आहेत :-

- १) कांबळगाव, ता.पालघर, जि.ठाणे.
- २) मुंढेगाव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक.
- ३) चिखलदरा, जि.अमरावती.
- ४) खैरी, ता.रामटेक, जि.नागपूर.


२. तथापि, मुंढेगांव, ता.ईगतपुरी, जि.नाशिक येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक  
स्कूल ही निवासी शाळा आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोड, नाशिक येथील  
रिकाम्या असलेल्या कर्मचारी निवासरथानात आवश्यक ते बदल करून त्याठिकाणी  
स्थलांतरीत करण्यात आली आहे.

**शासन निर्णय :-** मुंढेगांव येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल पेठरोड,  
नाशिक येथे स्थलांतरीत होवूनही पत्रव्यवहार एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल,  
मुंढेगांव, ता.ईगतपुरी, जि. नाशिक या नांवानेच केला जात असल्यामुळे नविन  
ठिकाणाच्या पत्यावर पत्र पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा शासकीय  
कामकाजासाठी व पत्रव्यवहारासाठी पब्लिक स्कूल सुरु असलेल्या निश्चित ठिकाणाचा  
उल्लेख करण्याची आवश्यकता लक्षात घेवून "एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक

स्कूल, मुंढेगांव, ता. ईगतपुरी, जि. नाशिक" यारेवजी "एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, पेठरोड, नाशिक" असा बदल करण्यास शासन याद्वारे मंजूरी देत आहे.

२. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतरथळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक २००९११२११५४३१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( गी. मो. चांदे )  
कार्यासन अधिकारी.

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

संचालक, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली

महालेखापाल, (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

जिल्हाधिकारी, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

जिल्हाकोषाधिकारी, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

तालुका कोषागार अधिकारी, इगतपुरी, जि. नाशिक

प्राचार्य, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, कांबळगांव, ता. पालघर, जि. ठाणे

प्राचार्य, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, पेठरोड, जि. नाशिक

प्राचार्य, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, चिखलदरा, जि. अमरावती

प्राचार्य, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, खैरी, ता. रामटेक, जि. नागपूर

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. ३२

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. ३२

③ ✓ संगणक समन्वय कक्ष, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, का-१३.